
 <p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत) दुरध्वनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॅक्स-०२१७-२३५१३०० संकेतस्थळ: <a href="http://su.digitaluniversity.ac">http://su.digitaluniversity.ac</a> ई-मेल: <a href="mailto:faosus.ac.in">faosus.ac.in</a> NAAC Accredited-2022 'B++' Grade (CGPA 2.96)</p>	<p>पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University, Solapur केगाव, सोलापूर-४१३२५५ महाराष्ट्र (भारत) दुरध्वनी क्र.०२१७-२७४४७७१-७३ (११ लाईन्स) फॅक्स-०२१७-२३५१३०० संकेतस्थळ: <a href="http://su.digitaluniversity.ac">http://su.digitaluniversity.ac</a> ई-मेल: <a href="mailto:faosus.ac.in">faosus.ac.in</a></p>	
<p><b>खरेदी व भांडार विभाग</b></p>		

जा.क्र.पुअहोसोविसो/विवले/खभांवि/२०२४/४३१

दिनांक:

31 JUL 2024

प्रति


विषय: प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेश कापडासह शिलाईकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते की, प्रस्तुत विद्यापीठाच्या उपरोक्त नमूद विषयाप्रमाणे दरपत्रके मागविण्यात येत आहेत. आपले अपेक्षित दर GST करासह अंदाजपत्रकामधील {**SCHEDULE - B**} तपशिलाप्रमाणे दरपत्रकामध्ये भरून मा. वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या नावे सीलबंद लिफाफ्यात पाठवावे. दरपत्रकासंदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

वरील कामाचे दरपत्रक, सुचना सोलापूर विद्यापीठाच्या <http://sus.ac.in> या संकेतस्थळावर (**Quotation**) या शिर्षकाखाली उपलब्ध आहे. तसेच सोबत जोडलेल्या Schedule-B मधील तपशिलाप्रमाणे दरपत्रक सादर करावे.

अ.क्र	तपशिल	दिनांक	वेळ	ठिकाण
१.	दरपत्रके प्रकाशित करण्याचा दिनांक व वेळ	११/०७/२०२४		वित्त व लेखा विभाग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग, केगांव, सोलापूर- ४१३ २५५
२.	दरपत्रके स्विकारण्याची दिनांक व वेळ	११/०७/२०२४		
३.	दरपत्रक सादर करणे अंतिम दिनांक व वेळ	२२/०७/२०२४	सायं. ०६.००	
४.	दरपत्रक उघडण्याचा दिनांक/वेळ आणि ठिकाण (शक्य झाल्यास)	२३/०७/२०२४	दु. ०३.००	



(डॉ. व्ही.बी. घुटे)  
प्र. वित्त व लेखा अधिकारी

## सुचना व अटी

१. दरपत्रक हे सिलबंद पाकिटातून कार्यालयीन वेळेत मा. वित्त व लेखा अधिकारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर-पुणे महामार्ग केगांव, सोलापूर-४१३ २५५ यांच्या नावाने विहित मुदतीत पोहोचतील अशा बेताने पाठवावीत.
२. पाकीटावरती वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेश कापडासह शिलाईकरिता दरपत्रके असा स्पष्ट उल्लेख करावा.
३. SCHEDULE-B मधील Specification प्रमाणे पुरवठा करणे आवश्यक आहे.
४. दरपत्रकामध्ये खाडाखोड किंवा व्हायटनर चा वापर केल्यास दरपत्रक रद्द करण्यात येईल.
५. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (शॉप ॲक्ट लायसन्स) मध्ये नमूद केलेल्या व्यवसायाचा संबंधित खरेदी किंवा कामाशी संबंध असणे आवश्यक आहे. (संबंधित साहित्य खरेदी व कामाचा अनुभव असणे बंधनकारक राहिल.)
६. संबंधित कामाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
७. शॉप ॲक्ट लायसन्स, पॅन कार्ड, GST Registration, यांच्या छायांकित प्रती जोडणे बंधनकारक राहिल. तसेच नियमानुसार GST Registration प्रमाणपत्र नसल्यास तसे हमीपत्र फर्मच्या लेटरहेडवर तयार करून जोडावे.
८. दिलेल्या मुदतीनंतर म्हणजेच उशिरा आलेल्या दरपत्रकांचा विचार केला जाणार नाही. तसेच अटी व शर्ती अपूर्ण असलेली दरपत्रके मंजूर करण्यात येणार नाहीत.
९. फर्मने पुरुष कर्मचाऱ्यांचे गणवेशाचे माप घेण्यासाठी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळता विद्यापीठात येऊन माप घ्यावे लागतील. तसेच गणवेशाचा पुरवठा दिलेल्या मुदतीत करणे बंधनकारक राहिल. गणवेश शिलाई उच्च दर्जाची असावी. तसेच शिलाईचे मोजमाप अचूक असणे बंधनकारक आहे. विद्यापीठाच्या लोगोसह गणवेशाचा पुरवठा करणे बंधनकारक राहिल. तसेच यापूर्वीचे गणवेश शिलाईचे कामाचा पुरवठा केलेचा अनुभव दाखला जोडणे आवश्यक आहे.
१०. दरपत्रके हे देताना आपले दर सर्व करासहित (Including GST किंवा Excluding GST) किंमत असा स्पष्ट उल्लेख करावा. सदर साहित्य हे विद्यापीठात आवश्यकते प्रमाणे स्वःखर्चाने पुरवठा करणे व सेवा देणे बंधनकारक राहिल.
११. फर्मने दिलेले दर हे अंतिम राहतील त्यामध्ये कोणतीही वाढ केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
१२. न्यूनतम दर असलेल्या फर्मला कार्यारंभ/पुरवठा आदेश दिल्यानंतर विहित मुदतीत काम न केल्यास संबंधित फर्मवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल.
१३. कार्यारंभ/पुरवठा आदेशाप्रमाणे साहित्य प्राप्त झाल्याची खात्री झाल्यानंतरच प्रचलीत कराची कपात करून देयक आदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल.
१४. कामाचा दर्जा उत्तम असावा.
१५. कोणतेही कारण न देता दरपत्रके स्विकारणे अथवा नाकारणे किंवा कोणत्याही टप्प्यावर प्रक्रिया रद्द करण्याबाबत विद्यापीठाने अधिकार राखून ठेवलेले आहेत. तसेच पुरवठा आदेशानुसार साहित्य नसेल तर पुरवठादाराचा ठेका रद्द करण्याचा अधिकार विद्यापीठास राहिल.
१६. वरील दरपत्रकासंदर्भात काही शंका/अडचण असल्यास विद्यापीठाच्या ०२१७-२७४४७७०-७४ (Ext.१७३) या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
१७. पुरवठा आदेशातील सर्व अटी व शर्ती माझ्यावर बंधनकारक राहतील.
१८. सदर सुचना व अटी मान्य असल्याची स्वाक्षरी व शिक्का असलेले दरपत्रक तसेच सोबत जोडलेले हमीपत्र (Declaration) भरून स्वाक्षरी व शिक्कासह जोडणे बंधनकारक असेल त्या शिवाय दरपत्रकाचा स्विकार केला जाणार नाही. याची नोंद घ्यावी.
१९. वरील सुचना व अटी मान्य आहेत.

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का

## अंदाजपत्रक [Shedule B]

{दरपत्रक हे फर्मच्या लेटर हेडवर सादर करावे (To be printed on letter Head)}

प्रति,

मा. वित्त व लेखा अधिकारी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ,

सोलापूर.

विषय: प्रस्तुत विद्यापीठातील वर्ग ४ च्या कायम सेवेतील कर्मचारी यांच्या गणवेश कापडासह शिलार्इकरिता दरपत्रके मागविण्याबाबत...

महोदय,

वरील विषयाकित साहित्य आम्ही खालील नमूद दराप्रमाणे पुरवठा करण्यास तयार आहोत.

अ.क्र.	गणवेशचा तपशील	प्रती कर्मचारी गणवेश संख्या	कर्मचारी संख्या	कापडाचा प्रकार	एकूण गणवेश संख्या	प्रति गणवेश कापडासह शिलार्इ दर	एकूण दर रुपये
१.	वाहन चालक: - एक हाफ शर्ट, एक फुल शर्ट दोन फुल पॅन्ट (ग्रे) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	२	०४	रेमंड	०८		
२.	जमादार/हवालदार: - दोन हाफ शर्ट, दोन फुल पॅन्ट (पांढरा) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	०२	रेमंड	०४		
३.	प्र.परिचर/ग्रंथालय परिचर:- अॅपरॉन (पांढरा) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	०८	रेमंड	१६		
४.	झेरॉक्स ऑपरेटर: - दोन हाफ शर्ट, दोन फुल पॅन्ट (खाकी) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	०२	रेमंड	०४		
५.	चौकीदार: - दोन हाफ शर्ट, दोन फुल पॅन्ट (खाकी) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	०२	रेमंड	०४		
६.	शिपाई:- दोन हाफ शर्ट, दोन फुल पॅन्ट (पांढरा) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	११	रेमंड	२२		
७.	स्वच्छक:- दोन हाफ शर्ट, दोन फुल पॅन्ट (खाकी) शर्टच्या खिशांला विद्यापीठाचा लोगोसह शिलार्इ	०२	०१	रेमंड	०२		
<b>Total Amount</b>							
<b>GST ----- %</b>							
<b>Total Amount With GST</b>							

उपरोक्त दराप्रमाणे मी/आम्ही काम करण्यास तयार आहोत.

पुरवठादाराची स्वाक्षरी व शिक्का

**DECLARATION**

I, \_\_\_\_\_ hereby  
declare that, our firm \_\_\_\_\_ is not  
Black listed, debarred or prohibited by Government of India or any other  
Government, Union Territory, Authority or Organization or University. I further  
declare that, no case/s, criminal or Civil or Enquires of any kind are pending or  
settled between our firm and Punyashlok Ahilyadevi Holkar Solapur University  
before judicial and quasi-judicial authority. If any civil and criminal case is found  
pending against university is right to action against us.

Name of the Bidder/  
Firm, Seal & Signature